

Tel. : (91 832) 2257253 / 6714444

Fax : (91 832) 2257044 E-mail :gkbophthalmics@gkb.net

Website: www.gkb.net

GKB/ST-EXCH October 31, 2019

Department of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejubhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001

Dear Sir,

#### Ref: Scrip Code No.: 533212

Please find attached copies of newspaper cuttings of the Notice for Board Meeting to be held on November 13, 2019, published in The Financial Express (Mumbai Edition) and on Pudhari (Marathi) dated October 31, 2019.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully, For GKB Ophthalmics Ltd.

Sd/-

Pooja Bicholkar Company Secretary





Tel No.: 01765 306400

Fax No.: 01765 220642

September 30, 2019.

Place: Gurugram

www.bseindia.com and www.nseindia.com.

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Bangalore - 560 008

Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that a Meeting of the Board of Directors of the Company shall be held on Monday, November 11, 2019, interalia, to consider and approve the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Second Quarter and Half Year Ended September 30, 2019. The said Notice may be accessed on the Company's website at

http://www.royalorchidhotels.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com. for Royal Orchid Hotels Limited

Place: Bengaluru Ranabir Sanyal Company Secretary & Compliance Office



COMPANY NOTICE

GLAXOSMITHKLINE CONSUMER HEALTHCARE LIMITED

CIN: L24231PB1958PLC002257

Registered Office: Patiala Road, Nabha 147 201 (Punjab)

Pursuant to Regulation 29 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board

of Directors of the Company will be held on Tuesday, November 07, 2019 at the

Corporate Office of the Company at 24th & 25th Floor, One Horizon Centre, DLF

Phase - V. Golf Course Road, Gurugram 122 002, inter-alia to consider and take on

record the Audited Financial Results for the financial year ended on

The Notice of the above meeting is available on the Company's website

www.gsk-ch.in and also on the website of the respective stock exchange(s) i.e.

Email Id: investor.2.co@gsk.com

For GlaxoSmithKline

Consumer Healthcare Ltd.

Website: www.gsk-ch.in

## Tel No.: (0832) 2257253/6714444. Fax No.(0832)2257044 **E-mail**: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company, will be held on Wednesday, November 13, 2019, at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company, for the quarter and half year ended September 30, 2019. The Notice can be

accessed at the Company's website at www.gkb.net and also

on the website of BSE Limited at www.bseindia.com

For GKB Ophthalmics Limited

-0.149

-0.149

-0.228

-0.228

0.042

0.042

-0.002

-0.002

Place: Mapusa-Goa Pooja Bicholkar Date: October 30, 2019 **Company Secretary** 

### THIRANI PROJECTS LIMITED Regd. Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata-700 001 Telephone: 033 2231 5686, E-mail: info@thiraniprojects.com,

Website: www.thiraniprojects.com CIN: L45209WB1983PLC036538 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (Rs. in Lakhs)

PARTICULARS	ended Sept. 30, 2019	ended Sept. 30, 2019	ended Sept. 30, 2018	ended March 31 2019
	, ,	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
Total income from operations (net)	25.104	49.434	74.308	141.283
Net Profit / (Loss) from ordinary activities				
after tax	-46.143	-30.052	8.473	-0.459
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)"	-46.143	-30.052	8.473	-0.459
Equity Share Capital	2021.288	2021.288	2021.288	2021.288
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of Previous year)	0.000	0.000	0.000	96.376
Earnings Per Share (before extraordinary				
items) (of Rs. 10/- each)				
Basic:	-0.228	-0.149	0.042	-0.002
Diluted:	-0.228	-0.149	0.042	-0.002
Earnings Per Share (after extraordinary				
items) (of Rs. 10/- each)				

## NOTE: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly ended 30.09.2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2019 is available on the Company's and Stock

Company's website: http://www.thiraniprojects.com/financial-result.php BSE Limited: www.bseindia.com

Basic:

Diluted:

- 1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 30th October 2019.
- 2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Thirani Projects Limited for the guarter and half year ended 30th October 2019. There are no qualifications in the limited review report issued for the said period. For and on behalf of the Board of

**Thirani Projects Limited UTPAL DEY Managing Director** DIN: 06931935

Place: Kolkata Date: 30.10.2019. **CINERAD COMMUNICATIONS LIMITED** 

## Registered Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Kolkata 700 001 Telephone: 033 2231 5686, E-mail: cinerad@responce.in, Website: www.cineradcommunications.com CIN: L92100WB1986PLC218825

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (Rs. in Lakhs) Quarter Half Year Quarter

PARTICULARS	ended Sept. 30, 2019	ended Sept. 30, 2019	ended Sept. 30, 2018	ended March 3 <sup>o</sup> 2019
§	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited
Total income from operations (net)	2.388	4.751	0.000	13.895
Net Profit / (Loss) from ordinary activities				
after tax	-0.879	-4.242	-7.714	1.806
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	-0.879	-4.242	-7.714	1.806
Equity Share Capital	520.000	520.000	520.000	520.00
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of Previous year)	0.000	0.000	0.000	-378.514
Earnings Per Share (before extraordinary				
items) (of Rs. 10/- each)				
Basic :	-0.017	-0.082	-0.148	0.035
Diluted :	-0.017	-0.082	-0.148	0.035
Earnings Per Share (after extraordinary				
items) (of Rs. 10/- each)				
Basic :	-0.017	-0.082	-0.148	0.035
Diluted :	-0.017	-0.082	-0.148	0.035
NOTE :				

NOTE: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly ended 30.09.2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2019 is available on the Company's and Stock

Company's website: http://www.cineradcommunications.com/Unaudited-financial-

results.htm BSE Limited: www.bseindia.com NOTES:

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings

held on 30th October, 2019. 2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory

Auditors have performed a limited review of the financial results of Cinerad Communications Limited for the guarter and half year ended 30th September 2019. There are no qualifications in the limited review report issued for the said period. For and on behalf of the Board of **Cinerad Communications Limited** 

Pradeep Kumar Daga

Place: Kolkata

Director DIN: 00080515 Date: 30.10.2019.

# Careers

## WEBFIL LIMITED

CIN:L36900WB1979PLC032046 Regd. Office: "YULE HOUSE" 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata -700 001.

The Company is looking for a qualified and experienced candidate for the position of Officer (P&A) for its Kolkata Office.


For details log on to website www.webfilindia.com

CIN: L55101KA1986PLC007392

Ph: 080-4178300, email id:cosec@royalorchidhotels.com, website: www.royalorchidhotels.com

Notice is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the

Date: 30/10/2019



Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a Meeting of the Board of directors of the company is scheduled to be held on, November 07, 2019 to inter alia, consider and approve the standalone and consolidated un-audited financial results of the Company for the guarter ended September 30, 2019.

This intimation is also available on the website of the Company at www.panamapetro.com and on the website of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

By Order of the Board For Panama Petrochem Limited

Gayatri Sharma

MP BIRLA GROUP

Date : 30.10.2019 Company Secretary & Compliance Officer

## VINDHYA TELELINKS LIMITED

Place: Mumbai

www.bseindia.com and www.nseindia.com.

CIN: L31300MP1983PLC002134

Registered Office: Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa-486 006 (M.P.), India Tel. No. (07662) 400400 • Fax No. (07662) 400591 Email: headoffice@vtlrewa.com • Website: www.vtlrewa.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors

of the Company will be held on Saturday, 9" November, 2019, interalia, to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended 30" September, 2019. The above details of the said meeting are also available on the website of the

Company www.vtlrewa.com and also at the website of the stock exchanges i.e.

For Vindhya Telelinks Limited Date : 30" October, 2019 (Satyendu Pattnaik) Company Secretary Place : Rewa (M.P.)

**VEGETABLE PRODUCTS LIMITED** Regd. Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, 6th Floor, Kolkata 700 001, (W.B.) Telephone: 033 2231 5686, E-mail: info@vegetableindia.com, Website: www.vegetableindia.com

CIN: L01122WB1953PLC021090 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (Pe in Labbe)

(Rs. in Lakins)				
PARTICULARS	Quarter ended Sept. 30, 2019	Half Year ended Sept. 30, 2019	Quarter ended Sept. 30, 2018	Year ended March 31 2019
	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
Total income from operations (net)	12.284	23.533	22.575	45.238
Net Profit / (Loss) from ordinary activities				I
after tax	7.204	9.659	11.128	0.932
Net Profit / (Loss) for the period after tax				I
(after Extraordinary items)	7.204	9.659	11.128	0.932
Equity Share Capital	1092.000	1092.000	1092.000	1092.000
Reserves (excluding Revaluation Reserve as				I
shown in the Balance Sheet of Previous year)	0.000	0.000	0.000	5310.495
Earnings Per Share (before extraordinary				I
items) (of Re. 1/- each)				I
Basic:	0.007	0.009	0.010	0.001
Diluted :	0.007	0.009	0.010	0.001
Earnings Per Share (after extraordinary				I
items) (of Re. 1/- each)				
Basic:	0.007	0.009	0.010	0.001
Diluted :	0.007	0.009	0.010	0.001

NOTE: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly ended 30.09.2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2019 is available on the Company's and Stock

Company's website: http://www.vegetableindia.com/investor.html BSE Limited: www.bseindia.com

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 30th October 2019

2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Vegetable Products Limited for the quarter and half year ended 30th September 2019. There are no qualifications in the limited review report issued for the said period.

For and on behalf of the Board of **Vegetable Products Limited** 

**Tanmoy Mondal Managing Director** Place: Kolkata DIN: 06391885 Date: 30.10.2019.

MANGALAM INDUSTRIAL FINANCE LIMITED Kolkata 700 001, (W.B.) Telephone: 033 2231 5686,

## Regd. Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Mezzanine Floor, E-mail: mifl@miflindia.com, Website: www.miflindia.com CIN: L65993WB1983PLC035815

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (Rs. in Lakhs)

PARTICULARS	Quarter ended Sept. 30, 2019	Half Year ended Sept. 30, 2019	Quarter ended Sept. 30, 2018	Year ended March 31 2019
	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
Total income from operations (net)	59.742	118.776	113.794	230.259
Net Profit / (Loss) from ordinary activities				
after tax	-83.133	-33.067	48.379	2.625
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	-83.133	-33.067	48.379	2.625
Equity Share Capital	9616.435	9616.435	9616.435	9616.435
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of Previous year)	0.000	0.000	0.000	10.291
Earnings Per Share (before extraordinary				
items) (of Re. 1/- each)				
Basic:	-0.009	-0.003	0.005	0.000
Diluted :	-0.009	-0.003	0.005	0.000
Earnings Per Share (after extraordinary				
items) (of Re. 1/- each)				
Basic:	-0.009	-0.003	0.005	0.000
Diluted :	-0.009	-0.003	0.005	0.000
NOTE:				

The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly ended 30.09.2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2019 is available on the Company's and Stock Exchange websites. Company's website: http://www.miflindia.com/investor.html

BSE Limited: www.bseindia.com

Place: Kolkata

Date: 30.10.2019.

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 30th October 2019 2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Mangalam Industrial Finance Limited for the guarter and half year ended 30th September 2019. There are no qualifications in the limited review report issued for the said period. For and on behalf of the Board of

Mangalam Industrial Finance Limited

Pradeep Kumar Daga **Managing Director** DIN: 00080515

Date:- October 31, 2019

**FINANCIAL EXPRESS** 

Government of India **Public Enterprises Selection Board** 

The last date of receipt of applications for the post of Director (Technical),

**MECON Limited** 

**PESB** 

is extended up to

18th November, 2019 (15.00 hours).

For details login to website

http://www.pesb.gov.in

SANGAL PAPERS LIMITED (CIN-L21015UP1980PLC005138) Reg. Office: Vill. Bhainsa, 22 Km, Meerut-Mawana Road, Mawana, Meerut, UP-250401, PH: 01233-271515, 274324 E-mail: sangalinvestors1980@gmail.com Website: www.sangalpapers.com

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other law(s) applicable, if any that Meeting No. 05/2019-2020 of the Board of Directors of the Company for the Quarter ended 30th September, 2019 is scheduled to be held on Thursday, 14th day of November, 2019 at 12:00 Noon, at registered office of the company at Vill. Bhainsa.22 Km. Meerut-Mawana Road. Mawana Meerut, UP-250401, to consider, approve and take on record, among other things, the Unaudited Standalone Financial Results for the guarter ended on 30th September, 2019 and other matters as per agenda of the meeting. The Notice of Board Meeting may be accessed on Company's website www.sangalpapers.com

> For SANGAL PAPERS LIMITED **Arpit Jain**

> > **Company Secretary cum Compliance Officer**

Date: 30/10/2019 M. No.: A48332

Indiabulls

and Stock Exchange's website www.bseindia.com.

Place: Meerut

Registered Office: M - 62 & 63, 1st Floor, Connaught Place, New Delhi - 110 001. Tel.: (011) - 30252900, Fax: (011) - 30252901, Website: www.indiabullsamc.com CIN: U65991DL2008PLC176627 Notice cum Addendum No. 18/2019

Investment Manager: Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC)

Disclosure / Hosting of Half Yearly Unaudited Financials of the Schemes of Indiabulls Mutual Fund (IBMF): All unit holders of Indiabulls Mutual Fund are requested to note that in terms

of Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and SEBI circulars issued in this regard from time to time, the Half Yearly Unaudited Financials for the period ended September 30, 2019 of Schemes of Indiabulls Mutual Fund have been hosted on the website of Indiabulls Mutual Fund (www.indiabullsamc.com) in a user friendly and downloadable format. As per the Go Green Initiative, investors are encouraged to register/

update their email id and mobile number with us to support paper less communications.

For Indiabulls Asset Management Co. Ltd. (Investment Manager to Indiabulls Mutual Fund)

Uday Diwale Compliance Officer

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

TAKE SOLUTIONS LIMITED Regd. Office: 27, Tank Bund Road, Nungambakkam, Chennai - 600 034,

## Tamil Nadu, CIN; L63090TN2000PLC046338 Website; www.takesolutions.com NOTICE

Pursuant to the provisions of Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 06, 2019 at the Registered Office: No. 27, Tank Bund Road, Nungambakkam, Chennai 600 034, to inter alia, consider and approve the Unaudited Financial Results for the second quarter and half year ended September 30, 2019 and to consider and approve recommendation of Interim Dividend.

The said information is also available on the website of the Company at www.takesolutions.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For TAKE Solutions Ltd. sd/-Avaneesh Singh

Company Secretary

Chennai October 29, 2019

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED CIN: L65993MH1977PLC258134

Registered Office: 1 Matru Chhaya, M. Karve Road, Opp. Dr Bedekar Hospital, Naupada, Thane (West) - 400602 Email: narendrainvestmentdelhi@gmail.com Website: www.narendrainvestment.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors Narendra Investments (Delhi) Limited is schedule o be held on Thursday, 14\*November, 2019 at 4:30 P.M. at the registered office of the Company, er-alia, to consider and approve the InditedStandalone and Consolidated Financia esults for the guarter and half year ended on

This intimation is also available on the Company's ebsite at www.narendrainvestment.comand on he website of the Stock Exchange a www.bseindia.com For Narendra Investments (Delhi) Limited

Laxmikant Kabra Place: Thane Director Date: 29.10.2019 DIN:00061346

MERCANTILE VENTURES LIMITED

CIN: L65191TN1985PLC037309 Regd. Office: 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032 Website: www.mercantileventures.co.in

> Email: admin@mercantileventures.co.in NOTICE

## NOTICE is hereby given pursuant to

Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 08 November 2019 to consider and approve, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the second quarter ended 30 September 2019. This intimation will be made available in

the website of Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com) and in the website of the Company. For Mercantile Ventures Limited

E N Rangaswam (DIN: 06463753 Place: Chennai Date: 29.10.2019 Whole-Time Director

Home First Finance Company India Limited, CIN:U65990MH2010PTC240703.Website: homefirstindia.com

Date : October 30, 2019

Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY

The undersigned as Authorized Officer of Home First Finance Company India Limited (Home First) has taken over possession of the schedules property, in terms of section 13(4)of the subject act in connection with outstanding dues payable by you to us. Please refer our Notice dated 28/09/2019, wherein we informed that we have published Auction Notice in Financial Express and Loksatta by fixing the Reserve Price of Rs. 13,65,600/-. The Auction was scheduled on 28/10/2019 The Auction could not be successful due to lack of any bidder.

Sale of Secured assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 – (Notice

Public at large is informed that the secured property(ies) as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Company for realisation of Company's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". Hence, in terms of the provisions of the subject Act and Rules made thereunder, we issue this notice to you to enable you to discharge the amount due to the Company and take back the assets mentioned in the schedule, failing which the assets will be sold to discharge the liabilities. This is without prejudice to any other rights available to the Company under the subject Act or any other law in force. The interested parties may contact the Authorized Officer for further details/ clarifications and for submitting their offers. Sale shall be in accordance

with the provisions of SARFAESI Act / Rules. Outstanding Amount as on Name of the Account/ Details of property/ owner of the property Date & time of onsite **Demand Notice Date** Guarantors Inspection of the property Borrower(s): Flat No. 306, Wing-B, Aapla Ghar, Rs. 12,51,415/- as on (Authorised Officer Talegaon Dhamdhere, Gat No. 3439, 04/07/2019 plus interest & other Kamlesh Landge Mr. Ajinkya Suryawanshi;

Shirur, Dist-Pune Date:31/10/2019, Signed by Authorized Officer, Place:Pune **Home First Finance Company India Limited** 

incidental charges thereon.



Owner of the Property

Mouje-Talegaon, Taluka-

IDBI Bank Ltd., Retail Recovery, IDBI House, 3rd Floor, Dnyaneshwar Paduka Chowk, F.C. Road, Shivaji Nagar, Pune-411004.

**PUBLIC NOTICE** FOR SALE

Property

Mob: 8308428541)

SALE OF IMMOVABLE PROPERTY Sale of Immovable Property of Mortgager: Mr. SHAILENDRA BHAGAWAN DESHPANDE & Mrs. VEENA SHAILENDRA DESHPANDE

Notice/Possession EMD amount, (Rs.)

The undersigned being the Authorized Officer (AO) of the IDBI Bank Ltd. (IDBI) invites Bids/Offers through E-Auction for sale of the following property under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, possession whereof has been taken by the AO, of IDBI Bank Ltd, on the dates mentioned below: Name of the Borrowers & A/c No & Outstanding Date of Demand | Reserve Price & Description of

		EAST-COLOR OF THE PARTY OF THE	CONTRACTOR OF THE PROPERTY OF THE PARTY OF T	100 CO
Mr. SHAILENDRA BHAGAWAN DESHPANDE & Mrs. Veena Shailendra Deshpande	Home Loan A/c No- 0607675100006842 Rs. 38,49,531/- (Rupees Thirty Eight Lakh Fourty Nine Thousand Five Hundred and Thirty One only) as on 11-04-2017 and interest thereon. Plus further interest, cost, charges etc, incurred or to be incurred thereafter.	04.05.2017 & 04.07.2019		Flat No 202, 2nd Floor, "Proverb-3" which is situated at S.No 67/1B/4/1 at Dhanori, Pune-411015 admeasuring 932 sq.Ft (Built-up) i.e. 86.58 Sq.mtrs. (Built-up) with attached terrace, situated within the registration District Pune.

Date of Inspection of Assets	Last Date of Submission of EMD along with Bid Forms / Documents	Date of E-auction	
November 08, 2019 from 11.00 am to 4.00 pm	November 15, 2019 up to 4.00 p.m.	November 19, 2019 from 11.00 am to 1.00 pm (with unlimited extension of 5 mins)	
	IDBI Bank Ltd., Retail Recovery, IDBI House, 3rd Floor, Dnyaneshwar Paduka Chowk, F.C. Road, Shivaji Nagar, Pune-411004.		

Gist of the terms & conditions appearing in Bid Document: 1. The sale of Secured Assets is on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis"

for and on behalf of the Secured Creditor viz.: IDBI Bank Ltd. All statutory liabilities / taxes / maintenance fee / electricity / water charges/ property taxes etc., outstanding as on date and yet to fall due would be ascertained by the bidder(s) and would be borne by the successful bidder. Bank does not take any responsibility to provide information on the same. The sale would be conducted through E-Auction platform at website www.auctiontiger.net through e-auction service provider

M/s E-Procurement Technologies Ltd The aforesaid property shall not be sold below the reserve price as mentioned above.

The sale shall take place on the expiry of 15 days from the date of publication of this notice. The Earnest Money Deposit - (EMD) will not carry interest. AO may retain EMD of top three bidders up to 3 months from the date

The AO may permit inter-se bidding among the top three bidders. The successful bidder will be required to deposit 25% of the sale price (less the amount of EMD deposited) on the same day of confirmation of sale or not later than next working day. The balance amount of the sale price is to be paid within 15 days of the confirmation of the sale or such extended period as may be agreed to by the AO. In case of failure to deposit the balance amount

within the prescribed period, the deposited amount shall be forfeited, including earnest money. AO reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason(s). In case all the bids are rejected, the AO reserves the right to sell the assets by any of the modes as prescribed in the SARFAESI Act.

The Secured Assets mentioned in the Bid Document are based on the charges/mortgages created by the Borrowers in favour of Secured Creditor, the details whereof are given in the bid document. Interested parties are requested to verify the details of the Secured Assets and inspect the records relating to mortgaged assets available with AO on request. 10. Secured creditor do not take responsibility for any errors/omissions/discrepancy/ shortfall etc in the secured Assets or for

procuring any permissions etc or for the dues of any authority established by law. The Secured Assets are being sold free from charges and encumbrances know to Secured Creditor. The successful bidder would be required to bear all the necessary expenses like stamp duty, registration, expenses, tax

liabilities, if any etc for transfer of secured asset. 13. The Bid Document, which contains the detailed terms and conditions of sale, bid forms etc. may be obtained from any of our branch office free of charge, on all working days or can be downloaded from IDBIs website www.idbibank.in and https://idbi.auctiontiger.net

Dnyaneshwar Paduka Chowk, F.C. Road, Shivaji Nagar, Pune- 411004 on (T) 020 - 25672267 (e-mail) kavita.patil@idbi.co.in or Shri. Amit Agarwal on (T) 020-66421627 (e-mail) agarwal.amit@idbi.co.in or Shri Manish Lahrani on (T) 020-66458918 (e-mail) manish.lahrani@idbi.co.in Place:- Pune

**Authorised Officer** 

Elphinstone Building, 10, Veer Nariman Road, Mumbai 400 001 Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 E-mail ticl@tata.com Website www.tatainvestment.com CIN: L67200MH1937PLC002622 NOTICE

**NOTICE** is hereby given pursuant

to Regulation 47 read with 29

of SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements)

Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 8th November, 2019 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the quarter/half year ended 30th September, 2019. The above details can be viewed on the website of the Company

(www.tatainvestment.com) as

well as on the websites of NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com). By Order of the Board of Directors Tata Investment **Corporation Limited** Manoj Kumar C V

**Chief Financial Officer** 

& Company Secretary

Form No. INC-26 Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government (Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs) In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of

Mumbai, 29<sup>th</sup> October, 2019.

In the matter of Creative Port Development Private Limited ('Company') having its registered office at Tarapur Complex, Plot No. F8, MIDC, Tarapur Industrial Area, Palghar, Thane, Maharashtra - 401 506 ....Petitioner Compan

rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

NOTICE is hereby given to the General Publi that the Company proposes to make application to the Central Government (power delegated to Regional Director) under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting of the Company held on September 26, 2019 to enable the Company to change its registered office from the "State of Maharashtra" to the "State of West Bengal" within the jurisdiction of the Registrar of

Any person whose interest is likely to be

Companies, Kolkata.

affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs at the address: Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400 002 within fourteen days of the date of publication of this Notice with a copy to the Company at its registered office at Tarapur Complex, Plot No. F8, MIDC, Tarapur Industrial Area, Palghar, Thane, Maharashtra - 401 506. Tarapur Complex, Plot No. F8, MIDC, Tarapu Industrial Area, Palghar, Thane, Maharashtra

-401 506, India For and on behalf of Creative Port Development Private Limited Date: 30.10.2019 Ramani Ramaswamy Place: Mumbai **Executive Director** 

(DIN: 01070365)

## NOTICE Notice is hereby given by Hindustan

gunny bags & Allied Suppliers, Vijay Bafna Path, Shrirampur Dist.Ahmednagar, 413 709. That the following "C" From issued by Shri Dnaneshwar Sahakari Sakhar Karkhana Ltd.(Old Name), Loknete Marutirao Ghule Patil Shri Dnaneshwar Sahakari Sakhar Karkhana Ltd. (New Name), Dnaneshwar Nager Po. Bhende Tal: Newasha Dist: A'Nager. In the name of by Hindustan gunny Bags & Allied Suppliers, Shrirampur vide sr.no. MH / 01 / 9971727 dt.-16th-Aug-2006, MH /06 / 0554869 Dt.26 \* -Feb-2007, MH/07/0661711 Dt.-14 "-Aug-2007, MH / 07 1330062 Dt.-28"-Feb-2008, MH 11 / 0330326 Dt.-25 "-Aug-2011 MH/13/492608 Dt.-16th- July-2013 Sr.No.MH 13-492609 Dt.-16 July 2013, Sr.No.MH-13-492610, Dt.-26 July 2013 and also "C" Form issued by Mula Sahakari Sakhar Karkhana Ltd., Sonai, Tal- Newasa Dist- A'Nager Vide Sr.No.-MH-07 / 1236853 Dt.-12 "-Dec-2007 and also "C" form issued by Ashok Sahakari Sakhar Karkhana Ltd., Ashoknager Po.-Karegaon, Tal-Shrirampur, Dist-A'Nager Vide Sr.No. MH-11/0331025 Dt.-8"-Sept-2011 and Sr.No. MH-13/497619 Dt.-18 "-Oct-2013. and also form "C" issued by Makai Sahakari Sakhar Karkhana Ltd. Bhilarwadi Po.Jinti, Tal: Karmala Dist: Solapur, Vide Sr.No .-27051514782583 Dt.-29 "-May-2015 and Sr.No.27051514782576

dt,-29"-May-2015 and also "C"

2007 Is lost and not traceable by our firm. If found inform and handover to us within 15 days at by Hindustan gunny Bags & Allied Suppliers, Vijay Bafna Path, Shrirampur, Dist-

Form issued by Yeshwant Sahakari sakhar karkhana Ltd. Chintamaninager, po.-Theur, Tal-Haveli, Dist- Pune Pin No.-412110, vide Sr No.0741379 Dt.-22 "-Aug-4. Interested parties may contact Kum. Kavita Vana Patil Authorised Officer, IDBI Bank Ltd Retail Recovery, IDBI House, 3rd Floor,

Ahmednager Pin No-413709

Ponda Sub-Division, Ponda Goa



al

d

#### जीकेबी ऑप्थॅल्मिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय पता : १६-ए, वियो इंडस्ट्रीयल इस्टेट,

म्हापसा, गोवा -४०३ ५२६

सीआयएन : 1,26109GA1981PLC000469

टेलिफोन -(०८३२)२२५७२५३/६७१४४४४. फॅक्स : (०८३२)२२५७०४४,

ई-मेल : gkbophthalmics@gkb.net देवसाईट- www.gkb.net

सूचना सेबी (लिस्टींग ऑक्लिमेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स,२०१५च्या

रेप्युलेशन २९ आणि रेप्युलेशन ४७ नुसार ही सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या संघालक मडळाची बैठक बुधवार, नोव्हेंबर १३,२०१९ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत ऑफीसमध्ये आयोजित करण्यात आली असून त्यात सप्टेंबर ३०,२०१९ रोजी संप्रलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीसाठीच्या कंपनीच्या अनऑडीटेड फायनान्शियल

रिअल्ट्सवर आपापसांत विचार आणि रेकॉर्डवर घेण्यासंबंधी धर्चा होणार आहे. ही सूचना कंपनीची वेबसाईट www.gkb.net वर आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वरही मिळेल.

> जीकेबी ऑप्यॉल्मिक्स लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-

पूजा बिचोलकर कंपनी सेकेटरी

ठिकाण : म्हापसा-गोवा दिनांक : ऑक्टोबर ३०,२०१९

Pudhari 1 10/2019